SITI Networks Limited

UG Floor, FC-19 & 20, Sector-16 A, Film City, Noida, Uttar Pradesh-201301, India

Tel: ÷91-120-4526700

Website: www.sitinetworks.com



August 10, 2021

To,

The General Manager
Corporate Relationship Department
BSE Limited
Phiroze Jeejeeboy Towers
Dalal Street, Fort,
Mumbai- 400 001
BSE Scrip Code: 532795

The Manager
Listing Department
National Stock Exchange of India limited
Plaza, 5th Floor, Plot no. C/1, G Block
Bandra Kurla Complex, Bandra (E)
Mumbai- 400 051
NSE Scrip Symbol: SITINET

Kind Attn.: Corporate Relationship Department

Subject: Newspaper Publication pertaining to Notice of the Board Meeting

Dear Sir,

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of newspaper advertisement published on August 9, 2021, in English language newspaper "Business Standard" and Marathi language newspaper "Navshakti", with respect to intimation of ensuing Board Meeting scheduled to be held on August 13, 2021.

Kindly take the same on record and oblige.

Thanking you,

Yours truly,

For Siti Networks Limited

Suresh Kumar

Company Secretary & Compliance Of

Membership No. ACS 14390



Regd. Off.: Unit No. 38, 1st Floor, A Wing, Madhu Industrial Estate, P.B. Marg, Worli, Mumbai - 400 013 **Tel.**: +91-22-43605555 **CIN No.**: L64200MH2006PLC160733

COLGATE-PALMOLIVE (INDIA) LIMITED

Regd. Office: Colgate Research Centre, Main Street, Hiranandani Gardens, Powai, Mumbai 400 076 Tel. No. : (022) 6709 5050, FAX. No. : (022) 2570 5088

Website: www.colgatepalmolive.co.in, e-mail ID: investors_grievance@colpal.com NOTICE

Notice is hereby given that the following share certificates issued by **Colgate-Palmolive** (India) Limited have been reported lost / misplaced / stolen, and the concerned registered holders legal heirs have applied to the Company for issue of duplicate share certificates in lieu thereo

SR.	REGD. Folio	NAME (S) OF THE REGISTERED HOLDER(S)	NO. OF Shares	DISTINCT	AFRT NA		
NO.				FROM	TO	CERT. NO.	
1	G07420	GAURAV CHATURVEDI	400	135571018	135571217	2011069	
				136999209	136999408	2053937	
2	A02316	ASHVANI KUMAR (Deceased)	1280	894771	136060970	2000207	
		ANJALI KUMAR (Applicant)		2014361	2014385		
				4012946	4012995		
				8006191	8006290		
				15974846	15975045		
				31703905	31704144		
				93624590	93625229		
				136060970	136062249		

Any person/(s) who has / have any claim in respect of the afore said certificate (s) should lodge such claim (s) with the Company's Registered Office at Colgate Research Centre Main Street, Hiranandani Gardens, Powai, Mumbai 400 076 or with the Registrars Share Transfer Agents of the Company at Link Intime India Pvt. Limited, C-101, 247 Park L. B. S. Marg, Vikhroli (West) Mumbai-400 083 within 7 days from the date of publication of this notice. Please note that after completion of the aforesaid stipulated period, any person dealing with the original Share Certificates, shall be doing so at his risk as to costs and nsequences and the Company will not be responsible for the same, in any way.

For **COLGATE-PALMOLIVE** (INDIA) LIMITED K. RANDHIR SINGH

Company Secretary & Compliance Officer

Mumbai : 09th August, 2021



SITI NETWORKS LIMITED

Corp. Office: UG Floor, FC 19 & 20, Sector 16A, Film City - 19, Noida - 201301, U.P Regd. Office: Unit No.38, 1st Floor, A Wing, Madhu Industrial Estate, P.B. Marg, Worli, Mumbai -400013 E-mail: csandlegal@siti.esselgroup.com, CIN: L64200MH2006PLC160733 Website: www.sitinetworks.com; Tel: 0120-4526700

NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, the 13th day of August, 2021, inter-alia, to consider, approve and take on record the Un-Audited Financial Results of the Company, both on standalone and consolidated basis, for the first quarter of the financial year 2021-22 and three months ended on June 30, 2021.

The information contained in this notice is also available on the website of the Company i.e. www.sitinetworks.com and the website of the Stock Exchanges where the Company's shares are listed i.e. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com)

For SITI Networks Limited

Sd/-

Place: Delhi Date: August 7, 2021

Suresh Kumar Company Secretary & Compliance Officer Membership No. ACS14390

FORM "Z"

(See sub -rule [11(d-1)] of rule 107) POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery Officer, Co-op Department. (Govt. of Maharashtra) of the The Satara Sahakari Bank Ltd., Mumbai, Bhartiya Krida Mandir, 3rd Floor, Naigaon Wadala Road, Wadala, Mumbai 400 031 under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a Demand notice dated 01.02.2021 calling upon the judgment debtor, **Mr.Milind Vasant Almelkar** to repay the amount mentioned in the notice being Rs.31,77,062.00 (Rs. Thirty One Lac Seventy Seven Thousand Sixty Two Only) with date of receipt of the said notice and the judgement debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachmen dated 22.02.2021 and attached the property described herein below

The judgement debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgement debtor and public in general that the undersigned has taken possession of the property described hereinbelow in exercise of powers conferred on him under rule 107[11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 6th day of August of the year 2021.

The judgement debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the The Satara Sahakar Bank Ltd., Mumbai for an amount Rs.32,42,840.00 Surcharge and interest thereon

Description of the Immovable Property

This is a residential use premises at Flat No.602, 6th Floor Arjun Heights, C-Wing, Survey No.118, Hissa No.1A, Village-Katai, Taluka-Kalyan, Dist-Thane.

Date: 06.08.2021

Place: Wadala, Mumbai

Sd/-(S.B.Chavan)



Recovery Officer, Co-op Department. (Govt.of Maharashtra) The Satara Sahakari Bank Ltd. Mumba SNOWMAN LOGISTICS LIMITED



Regd. Office: Plot No. M8, Taloja Industrial Area, MIDC, Raigad, Navi Mumbai, Maharashtra - 410206 | Tel: +91 22 39272004 | Corporate Office: No. 54, Old Madras Road, Virgonagar, Bengaluru 560 049 Tel: +91 80 39939500 | Fax: +91 80 39939500 | Email:investorrelations@snowman.in

Website: www.snowman.in | CIN: L15122MH1993PLC285633

NOTICE OF THE 28TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 28th Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Friday, the 3rd day of September, 2021 at 11.30 a.m. (IST) through Video Conferencing (VC) facility /other audio visual means (OAVM), to transact the business as set out in the Notice of AGM. In accordance with the General Circulars No.02/2021 dated 13th January 2021 read together with circulars No. 20/2020 dated May 5, 2020, circular No. 14/2020 No. 22221 dated 13th 3 almost year 13th 2221 read together with circulars No. 22/2020 cated May 3, 2227, circular No. 17/2020 dated April 8, 2020 and Circulars 3 and Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, the Annual Report 2020-21, containing the Notice of Annual General Meeting is being dispatched through electronic mode by Link Intime India Private Limited (LINK) on 10th/11th August, 2021 to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular.

The Annual Report 2020-21 of the Company, inter alia, containing the Notice setting out the ordinary business and special business proposed to be transacted at the meeting and the Explanatory Statement of the 28th AGM is available on the website of the Company at www.snowman.in and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of Link Intime India Pvt Ltd at www.linkintime.

The Members are requested to refer the AGM notice, for instructions for attending the AGM through VC / OAVM

Remote e-Voting:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed Link Intime India Pvt Ltd for facilitating voting through electronic means

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM. Members are requested to note the

a. The remote e-Voting facility shall commence on Tuesday, August 31, 2021 (9:00 a.m. IST) and ends on Thursday, September 02, 2021 (5:00 p.m. IST). The e-voting Module shall be disabled by LINK for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a member, it cannot be changed subsequently.

b. Those members, who will be present in the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date i.e. Friday, August 27th, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-Voting / e-voting at the AGM

d. The members who have caste their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again in the AGM.

e. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-off Date, may obtain the login-id and password for remote e-Voting by sending a request at evoting@linkintime.co.in. A person who is not a Member as on the Cut-off Date should treat the Notice of the

Procedure for registration of e-mail address and bank details by shareholders

a. For Permanent Registration for Demat shareholders:

Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participant by following the procedure prescribed by the Depository Participants

b. Registration of email id for shareholders holding physical shares:

The Members of the Company holding Equity Shares of the Company in physical Form and who have not registered their e-mail addresses may get their e-mail addresses registered with Link Intime India Pvt Ltd, by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html in their web site www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the E-mail/ Bank Registration heading and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, mobile number and e mail id and also upload the image of share certificate in PDF or JPEG format. (up to 1 MB). In case of any query, a member may send

c. Registration of Bank Details for physical shareholders:

The Members of the Company holding Equity Shares of the Company in physical Form and who have not registered their bank details can get the same registered with Link Intime India Pvt. Ltd., by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html in their web site www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the E-mail/ Bank Registration heading and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, e-mail id along with the he copy of the cheque leaf with the first named shareholders name imprinted in the face of the cheque leaf containing bank name and branch, type of account, bank account number, MICR details and IFSC code in PDF or JPEG format. In case of any query, a member may send an e-mail to RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in.

In case of any queries / grievances connected with remote e-Voting, the member may refer to the Frequently Asked Questions and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an email to enotices@linkintime.co.in or Call us: - Tel: 022 - 49186000.

Book Closure:

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 26th August 2021 to 3rd September, 2021 (both days inclusive).

Option to seek speakers registration:

Members who would like to express their views or ask questions during the AGM may register themselves as a speaker by sending their request from their registered email address mentioning their name, DP ID and Client ID/folio number, PAN, mobile number at investorrelations@snowman.in from August 31, 2021 (9:00 a.m. IST) to September 2, 2021 (5:00 p.m. IST). Those Members who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/asl ns during the AGM. The Company reserves the right to restrict the number of speakers depending on the availabil-

In case of any queries or grievances pertaining to the e-voting procedure, shareholders may get in touch with the

Mr. A .M.Sundar CFO, Company Secretary and Compliance Officer
No.54, Old Madras Road, Virgonagar, Bengaluru - 560 049.

Link Intime India Private Limited Mr. Nihar Kudaskar C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli West, Mumbai -

Tel: 022 - 49186000 Tel: 080 3993 9500 Email ID: enotices@linkintime.co.in Email ID: investorrelations@snowman.in

Place: Bengaluru Date: : August 9, 2021

For Snowman Logistics Limited

A.M.Sundar CFO, Company Secretary& Compliance Officer

By order of the Board of Directors

MAHAGENCO

e-TENDER NOTICE – 0033 / 2021–22

Following e-Tender offers are invited online from registered contractors / companies etc. are available at our website https://eprocurement.mahagenco.in

e-Tender No.	RFX No.	Particulars of Work / Supply	Estt. Cost Rs. (In Lakhs)
TN0406 TM1	3000021362	In-situ repairs of high pressure critical 2500 class valves of TG set during overhaul.	7.79
TN0408 BM2	3000021383	Procurement of lube oil pumps for gear box KMP 350 of coal mill XRP 1043 at Unit-5, 500 MW TPS Khaperkheda.	4.81
TN0409 BM1 Refloated	3000021357	Procurement of pyrite hopper & tramp iron spout assy with distance piece for XRP 803 $\frac{1}{2}$ HP coal mill in Unit No1 & 2.	12.57
TN0411 BM1	3000021409	Procurement of MS grills for boiler house unit no1 to 4.	12.14
TN0413 CHP1	3000021416	Annual work contract for the work of manual picking up & discharging away of stones, iron pieces, oversize coal lump, wooden logs etc. from the running conveyor belts of CHP-I at TPS Khaperkheda.	255.45
TN0415 WTP1 Refloated	3000021422	Annual maintenance contract for bomb calorimeter model 5E-C5508; Make;- CKIC at coal testing laboratory WTP-I Khaperkheda TPS.	1.25
TN0416 TM1	3000021428	Work of condenser cleaning by hydro jetting bullet shot method in Unit No4 during AOH.	4.98

Note » Tender cost is Rs. 1,000 /- + GST.

Sd /-

Chief Engineer (O&M), MSPGCL, TPS Khaperkheda

HİKAL

Regd. Office: 717/718, 7th Floor, Maker Chamber V, Nariman Point, Mumbai - 400 021. Corporate Identification No.: L24200MH1988PTC048028 Tel No.: 022 3926 7100 / 6277 0477, Fax: 022 2283 3913; Email: secretarial@hikal.com; Website: www.hikal.com

NOTICE OF 33rd ANNUAL GENERAL MEETING (AGM) TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting ("AGM") of the Members of Hikal Limited ("Company") is scheduled to be held on **Thursday, September 2, 2021, at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM")** to transact the business as set

The AGM is being convened in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the 'Act'), the Rules framed thereunder, MCA Circulars No. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively (the 'MCA Circulars') and SEBI Circulars no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/ 2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021 respectively (the 'SEBI Circulars') (MCA Circulars and SEBI Circulars' shall hereinafter collectively referred to as the 'Circulars') and the notice of the 33rd AGM along with the Annual Report for year 2020-21 has already been sent on August 7, 2021 only through electronic mode to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/ Depository Participant(s).

Members are requested to note that:

- The business as set out in the Notice of the 33rd AGM will be transacted through voting by electronic
- The remote e-voting period begins at 9.00 a.m. IST on Monday, August 30, 2021, and ends at 5.00 p.m. IST on Wednesday, September 1, 2021. The remote e-voting module shall be disabled after the aforesaid end date and time for e-voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.
- A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Thursday, August 26, 2021, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. The Company has availed the services of Central Depository Service (India) Limited (CDSL), for
- providing the remote e-voting, voting at the AGM and conducting the AGM through VC/OAVM. The facility for voting by members attending the AGM will be available in electronic mode. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/
- participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. The register of members and share transfer books of the Company will remain closed from
- Friday, August 27, 2021 to Thursday, September 2, 2021 (both days inclusive) for the 33rd Annual General Meeting of the Company. Any person who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the notice of Annual General Meeting and holding shares as on the cut-off date i.e.
- August 26, 2021 may obtain the user ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. The notice of AGM and Annual Report are also available on the Company's website at www.hikal.com and the same can also be accessed from the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com

respectively and the Notice will also be available on the website of the CDSL viz. Shareholders who have not yet registered their email addresses may obtain login credentials for e-voting by following the below mentioned process:

- Shareholders holding shares in physical form, may provide necessary details like Folio No.. Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to the Company/ Registrar & Share Transfer Agent by sending an e-mail at: secretarial_agm@hikal.com or info@unisec.in.
- Shareholders holding shares in Demat form may update their email id & mobile no. with their respective Depository Participant.

Shareholders holding shares in physical mode who have not yet updated their email addresses with the Company are requested to register/update their e-mail IDs with the company's Registrar and Transfer Agent (RTA), i.e. Universal Capital Securities Pvt. Ltd., by sending an e-mail at info@unisec.in. The shareholders holding shares in dematerialized mode are requested to register/update their e-mail address with their respective depository participant at the earliest.

In case you have any queries or issues regarding attending AGM & e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager CDSL, A wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 on (022-23058542/43).

August 9, 2021

Rajasekhar Reddy Company Secretary & Compliance Officer

For Hikal Ltd.

केनरा बैंक Canara Bank 📣 Tursaz Syndicate

(FOR IMMOVABLE PROPERTY)

POSSESSION NOTICE (SECTION 13(4))

WHEREAS The undersigned, being the Authorized Officer of the Canara Bank, under Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the act") and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, Issued a Demand Notice on dates mentioned in below table calling upon the borrowers to repay the amount as mentioned against following account within 60 days from the date of receipt of the said notice

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general, that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said rule on this dates mentioned in below table. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property, will be subject to the charge of Canara Bank branch for the mentioned below amounts plus interest thereon. The borrower's attention is invited to the provisions of Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. TRIMBAKESHWAR, NASHIK BRANCH

		,		
unt No.	NPA Date	Due Amount as on 01-04-2021	13(2) Date	13(4)

ı	o. DPC	Borrower Name	Account No.	NPA Date	Due Amount as on 01-04-2021	13(2) Date	13(4) Date	Description of Immovable Parties
	1. 15287	Harishchandra Pandit Chavan	52877740000490	01-04-2021	Rs. 7,52,140.81/- (Rupees Seven Lakh Fifty Two Thousand One Hundred Forty and Eighty One Paise Only)	20-05-2021	05-08-2021	Flat No.9, CTS No.154, Trimbakeshwar, Nashik 422212.
	2. 15287	Ghanshyam Raghunath Sonar	52877740000552	01-04-2021	Rs. 6,92,164.80/- (Rupees Six Lakh Ninety Two Thousand One Hundred Sixty Four and Eighty Paise Only)	20-05-2021	05-08-2021	Flat No.3, Plot No.11, 1st Floor, Sharee Sankul Building, Gat no.292/5/1/P (Old Gat No. 292/5), Dobar Wadi, Niranjan Akhada Ring Road, Trimbakeshwar, Nashik-422212.
	3. 15287	Bholanath Pandhrinat Shelar	52877740000139	01-03-2021	Rs.13,46,223.15/- (Rupees Thirteen Lakh Forty Six Thousa- nd Two Hundred Twenty Three and Fifteen Paise Only)	20-05-2021	05-08-2021	Plot No.25, Gat No.120, Trimbakeshwar, Nashik 422212.
	4. 15287	Dhananjay Bhila Shinde	52879730000083	01-04-2021	Rs. 4,43,985.74/- (Rupees Four Lakh Forty Three Thousand Nine Hundred Eighty Five and Seventy Four Paise Only)	20-05-2021	05-08-2021	RH No.4, Plot No.24, Gat No.292/3, Samarth Row Houses, Ring Road, Near Niranjan Akhada, Trimbakeshwar, Nashik 422212.
	5. 15287	Umesh Sudhakar Deore	52877740000306	15-01-2021	Rs.11.10,725.58/- (Rupees Eleven Lakh Ten Thousand Seven Hundred Twenty Five and Fifty Eight Paise Only)	20-05-2021	05-08-2021	Plot No.29, S.No. 299/2+302/A, Village Trimbakeshwar, Nashik 422212.
	6. 15287	Mangesh Sharadrao Rajderkar	52877730000137	17-03-2021	Rs.11,80,283.77/- (Rupees Eleven Lakh Eighty Thousand Two Hundred Eighty Three and Seventy Seven Paise Only)	20-05-2021	05-08-2021	Flat No.6, Plot No.4, Survey No. 177, Trimbakeshwar, Nashik-422212.
	7. 15287	Gaurav Ishwar Aher	52879730000053	02-02-2021	Rs.18,59,736.41/- (Rupees Eighteen Lakh Fifty Nine Thousand Seven Hundred Thirty Six and Forty One Paise Only)	20-05-2021	05-08-2021	Plot No.4, Flat No.1 and Flat No. 2, Village Trimbakeshwar, Nashik-422212.
	3. 15287	Dhananjay Bhila Shinde	52879730000015	30-01-2021	Rs. 7,80,347.85/- (Rupees Seven Lakh Eighty Thousand Three Hundred Forty Seven and Eighty Five Paise Only)	20-05-2021	05-08-2021	RH No.4, Plot No. 24, Gat No. 292/3, Samarth Row Houses, Ring Road, Near Niranjan Akhada, Trimbakeshwar, Nashik 422212

Date: 07/08/2021 **Authorised Officer** Seal of Place: Trimbakeshwar, Nashik Canara Bank

Public Notice M/s CERA SANITARYWARE LIMITED 7th & 8th Floor, B Wing, Privilon

Ambli BRTS Road, ISKCON Crossroa

Ahmedabad 380059

Notice hereby given that certificate in respect of below mentioned equity shares of the M/s. CERA SANITARYWARE LIMITED (Company has/have been lost/misplaced/stole and the holder of the said share: Mrs. SHREELEKHA RAMNATH SHANBHAG has / have applied to the company for issue of Duplicate share certificates in lieu of the original share certificate No. 5345/5346 belonging to Folio No. 00003279 AND Notice hereby given that certificate in respect of below mentioned equity shares of the M/s CERA SANITARYWARE LIMITED (Company) has / have been lost misplaced / stolen and the holder of the said shares Mrs.SHREELEKHA RAMNATH SHANBHAG has/have applied to the company for issue o Duplicate share certificates in lieu of the original share certificate No. 5399/5400 belonging to Folio No. 00003308 Any person having claims/objection in the said shares, should communicate to the company at the Registered Office of the company within 15 days from the date of publication of this notice, failing which the company shall proceed to issue duplicate shares certificates.

To Place your Tender/ **Notice** Ads.

FREE PRES नव शक्त

Pls. Call 022-69028000

अस्वीकृती

जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल घेण्याबाबत वाचकांना सचवण्यांत येते

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याह जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंव त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालया किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक मंपाटक आणि पोपायटर यांना जबाबटार धरता येणा नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भमिका असणार नाही.



You will be happy to know that the LIONS CLUB OF MUMBAI ACTION HAS STATED a Zoom meeting on every Monday at 7 PM to guide peole suffering from health problems complementary through noninvasive self healing techniques like Sujok, Mudra Ayurveda acupressure and also give free taining in these. Zoom I'd and password will be available www.artofselfhealing.in

CHANGE OF NAME

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

HAVE CHANGED MY NAME FROM ABDUS SATTAR RAZZAQUE BEG MIRZA TO MIRZA ABDUL SATTAR ABDUL RAZZAK BEG AS PER AFFIDAVIT. CL-250 I ADITYA GOVERDHAN TULSIAN AGE 33 S/O LATE. SHRI GOVERDHAN TULSIAN, INDIAN INHABITANT, RESIDING AT 207/A, OSTWAL ORNATE TOWER - 1, JESAL PARK, BHAYANDER EAST, THANE 401105 MAHARASHTRA, DO HEREBY STATE AND DECLARE AS UNDER: VIDE AFFIDAVIT NO. YU 681547. PLEASE REFER MY NAME AS ADITY GOVERDHAN TULSIAN INSTEAD OF ADITY TULSYAN.

I HAVE CHANGED MY NAME FROM SABITR PADHAN W/O-MUKTISWAR MIRDHA SABITRI MIRDHA AS PER AFFIDAVIT NO.YR 047418, RESIDENT OF C-203,KRISHNA APRT., PLOT NO-10, SEC-36 , KAMOTHE, RAIGAD 410209 (MAHARASHTRA) CL-381

I HAVE CHANGED MY NAME FROM, VALIBA MALJI TO VALI MALJI RATHOD AS PER GOVERNMENT OF MAHARASHTRA. GAZETTE PUBLICATION NUMBER: (M-2148562) GAZETTE PUBLICATION DATE- AUGUST 5 - 11

I HAVE CHANGED MY NAME FROM PRIYANKA RHUSHAN SALLINKE TO PRIYANKA SANDEFE SAKHARDANDE AS PER AADHAR CARD NO 9370 5872 8378. CL-443

I HAVE CHANGED MY NAME FROM PRATIBHA ATMARAM BIDAYE TO SNEHA SANDEEP SAKHARDANDE AS PER AADHAR CARD NO 5612 5062 8540. CL-443 A I HAVE CHANGED MY NAME FROM MISS

SARASWATI VIJAY MENGERI TO MRS. SEEMA GUPTE AS PER AFFIDAVIT REG.NO. 1348, DATED 06TH AUGUST, 2021. I HAVE CHANGED MY NAME FROM BHAKT

MAHESH SOLANKI TO BHAKTI JATIN GALIA AS I HAVE CHANGED MY NAME FROM VAIDYANATHAN SUBRAMANYAM TO VAIDYANATHAN SUBRAMANYAM IYER AS PER DOCUMENTS. CL-569 A

I HAVE CHANGED MY NAME FROM SATHISH BHOOMAIAH CHULUKA TO SATISH BHUMAYYA CHILUKA AS PEF DOCUMENTS. CL-569 E I HAVE CHANGED MY NAME FROM BHOOMAIAH RAJLINGAM CHILUKA TO BHUMAYYA RAJLINGAM CHILUKA AS

PER DOCUMENTS. CL-569 C I HAVE CHANGED MY NAME FROM VIDUSHI SUDERSHAN DAGA TO VIDUSHI SUDARSHAN DAGA AS PER DOCUMENTS. CL-569 D I HAVE CHANGED MY NAME FROM SUDERSHAM

SHRILAL DAGA TO SUDARSHAN SHRILAL DAGA

AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM ASHOK KUMAR BHAGWAN PATEL TO ASHOK BHAGWANJI PATEL AS PER DOCUMENTS.GAZETTE REGISTRATION NO M-2146067 ON PAGE NO 78 CL-932 I HAVE CHANGED MY NAME FROM MR MOHAMMED MANSOOR MOHAMMED KASIM TO MR. MOHAMMED MANSOOR MOHAMMED KASIM SHAIKH AS PER GAZETTE NO: (M-19112913). CL-942

THANKSGIVING

THANK YOU ST. CLAIRE, SACRED HEART OF JESUS, MOTHER MARY FOR FAVOURS GRANTED. - PHD CL-473

The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in

जाहीर सूचना

सामान्य नागरिकांना यादारे कळविण्यात येते की. कोटक महिंदा बँक लि. यांनी खाली नमूद वाहनांच्या संदर्भात लिलाव आयोजित केला आहे.

१) सनी एक्स्कवेटर एसवाय २१०सी १८एसईवाय०२१६०२११ वायओएम -२) अशोक लेलॅंड इकोमेट १२१४ एमएच१५एफव्ही८८६९ वायओएम-२०१८

३) अशोक लेलँड मिटर एफबी पॅसेंजर एमएच१७बीवाय२३८२ वायओएम

४) टाटा एस मेगा एमएच४५एएफ७८६७ वायओएम-२०१९

RBLBANK

५) अशोक लेलँड १६१८ कोल चेसिस एनएल०१एए५६११ वायओएम - २०१७ ६) अशोक लेलॅंड १६१८ कोल चेसिस एनएल०१एए५६१२ वायओएम - २०१७ ७) अशोक लेलँड १६१८ कोल चेसिस एनएल०१एए५६०९ वायओएम - २०१७ ८) अशोक लेलॅंड १६१८ कोल चेसिस एनएल०१एए५६१३ वायओएम - २०१७

जे मे. कोटक महिंद्रा बँकेकडे जंगमगहाण आहे ते ''जे आहे जसे आहे'' या तत्वावर विक्री

करण्यात येणार आहे. इच्छुक पक्षकारांनी त्यांचे दरपत्र ०७ दिवसांच्या आत शाखा कार्यालय: कोटक महिंद्रा बँक लि., न्याती युनिट्री, ४था मजला, झोन-वेस्ट ३ सम्राट अशोक रोड (नगर रोड), गुंजन कॉर्नर, येखडा पूणे ४११००६ येथे सादर करावेत

संपर्क: रजनीश कुमार सिंग

संपर्क / ०२०-६७४४३६९२ इमेल: Rajnishkumar.s@kotak.com

प्रशासकीय कार्यालय: १ ली लेन, शाहुपूरी, कोल्हापूर-४१६००१.

ही आता आरबीएल बँक लि. ला त्यावरील व्याजासह एकत्रित २७.०७.२०२१ रोजीस तुमच्याद्वारे थकीत आणि देय आहे.

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या चॅप्टर III च्या कलम १३(२) अन्यवे सूचना जारी केली होती

कर्जदाराचे नाव. कर्ज रक्कम

आणि कर्ज खाते क्र.

राजन कुट्टप्पा पणिकर (कर्जदार)

कर्ज क्र.: ८०९००२०७४५८९

मनाई/प्रतिबंध करण्यात येत आहे.

डीएचएफएलकडे गहाण ठेवल्या आहेत

फिरोजखान मोईदखान खान (कर्जदार) रेहनुमा फिरोज खान (सह कर्जदार १)

. मेशेल अँथोनी क्रुझ (कर्जदार)

मेरी मिशेल क्रुझ (सह कर्जदार १)

(एलसी क्र. ००००३६५४ फोर्ट शाखा श्वेता सुरेंद्र शर्मा (कर्जदार)

किरण सुरेंद्र शर्मा (सह कर्जदार १)

कुमारसौरभ रामानुप प्रसाद (कर्जदार)

. हिणी कुमार सौरभ (सह कर्जदार १)

निहारिका शैलेंद्र गौर (सह कर्जदार १)

गदिका खातून शेख (सह कर्जदार १)

(सह कर्जदार १) गणेश धोंडु मेहेर (सह कर्जदार २

कर्जदार २) आशिष सुरेंद्र भोसले (हमीदार १) (एलसी क्र. ०००१०९७१ वसई शाखा) फर्नांडिस होगन अँथोनी (कर्जदार)

एलिझाबेथ एच. फर्नांडिस (सह कर्जदार १)

एलसी क्र. ०००१३७६० वसई शाखा)

एलसी क्र. ०००००२८८ भिवंडी शाखा

सुरेखा योगेश पवार (सह कर्जदार १) (एलसी क्र. ०००२२०३३ मुंबई मेट्रो शाखा तबरेज रियाझ काझी (कर्जदार)

(एलसी क्र. ०००२३७९१ मुंबई मेट्रो शाखा गौरव एकनाथ शिंदे (कर्जदार)

(एलसी क्र. ०००१५४३० मुंबई मेट्रो शाखा) संकेत मनोहर महाडिक (कर्जदार) निर्मला मनोहर महाडिक (सह कर्जदार १)

(एलसी क्र. ०००००८८२ खोपोली शाखा) इरफान हुसैन सय्यद (कर्जदार) अलियान अली हुसैन खान (सह कर्जदार १)

रलसी क्र. ०००३०९३९ मुंबई मेट्रो शाखा

इंद नवनाथ डोंगरे (सह कर्जदार १)

राकेश रामप्रसाद सिंह (कर्जदार)

नितीन बाप खिलारे (कर्जदार)

ाला झा (सह कर्जदार १)

. गणेश जया पजारी (कर्जदार)

ामप्रसाद लल्ता सिंह (सह कर्जदार १)

मयुरी नितीन खिलारे (सह कर्जदार १)

नक्ष्मीकुमार वाय. झाहा (कर्जदार)

एलसी क्र. ००००१३०९ उल्वे शाखा

एलसी क्र. ००००९५०७ ठाणे शाखा

गवती जया पुजारी (सह कर्जदार १<u>)</u>

एलसी क्र. ०००००३१५ कर्जत शाखा)

विशाल शिवराम वाघमारे (कर्जदार)

राज सोन किजविले (कर्जदार)

विजय नामदेव कड (कर्जदार)

. iद्रकांत एस. दिवडे (कर्जदार)

पक सुभाष मोरे (कर्जदार)

कार्तिक मणी (कर्जदार)

देनांक : ०९.०८.२०२१

गरती डी. मोरे (सह कर्जदार १)

प्रिती सचिन निकम (सह कर्जदार १)

ाणिता मंगेश कदम (सह कर्जदार १)

शेवराम बी. वाघमारे (सह कर्जदार १

लन राज किजविले (सह कर्जदार १)

एलसी क्र. ०००४२३१८ दहिसर शाखा

वती नामदेव कड (सह कर्जदार १)

एलसी क्र. ००००६४३७ विरार शाखा

वना चंद्रकांत दिवडे (सह कर्जदार १)

लसी क. ००००८८५२ कल्याण शाखा

(एलसी क्र. ०००००५३८ विरार पूर्व शाखा) सचिन निकम (कर्जदार)

एलसी क्र. ००००९१११ कल्याण शाखा

कारावास आणि/किंवा दंड यास पात्र ठरतील

एलसी क्र. ०००३५९१८ मुंबई मेटो शाखा

र्लसी क्र. ०००००७३ हडपसर शाखा

राबिया हारून कासू (सह कर्जदार १)

स्वाती गौरव शिंदे (सह कर्जदार १)

. अमोल दिलीप बैकर (कर्जदार)

हर्षद दिलीप बैकर (सह कर्जदार १)

रेखा सुजित कांबळे (सह कर्जदार १)

थोगेश दिपक पवार (कर्जदार)

धीर गणपत कांबले (कर्जटार) सेजल सुधीर कांबळे (सह कर्जदार १)

(एलसी क्र. ००००७८०४ ठाणे शाखा) लॅब वर्ल्ड प्लस हेल्थ डायम्मोस्टिक सर्व्हिसेस प्रा. लि. (कर्जदार)

प्रसीदा एस. देसाई (सह कर्जदार १) निपा शांतीताल धोरडा (सह

लमी क ००००१३३८ बहल

ोहम्मद इमरान शेख (कर्जदार)

शैलेंद्र कमार गौर (कर्जदार)

एलसी क्र. ०००००९१४ खोपोली शाखा

एलसी क्र. ०००००१२६ वाडा शाखा) ग्रेहम्मद जुबैर अबिदाली अन्सारी (कर्जदार)

गलिया बानो मोहम्मद जुबैर अन्सारी (सह कर्जदार १)

लसी क्र. ०००४११८१ ठाणे – नौपाडा शाखा

कर्जदारांचे नाव

हमीदारांचे नाव/कर्ज कोड

दिनांक : २७/०७/२०२१

ठिकाण : मंबर्ड

कर्ज रक्कम: रु. ८६,००,०००/-

सी-७. संगीताम बंगलास. कशाला पॅराडाईस जवळ.

वैभव नगरी, कल्याण शिळ रोड, ठाणे-४२१२०४.

सी-७, संगीताम बंगलास, कुशल पॅराडाईस जवळ

वैभव नगरी, कल्याण शिळ रोड, ठाणे-४२१२०४.

सी-७, संगीताम बंगलास, कुशल पॅराडाईस जवळ.

वैभव नगरी, कल्याण शिळ रोड, ठाणे-४२१२०४.

टेक्सवेल इंजिनीयर्स प्रायव्हेट लिमिटेड (सह-अर्जदार)

टेक्सवेल इंजिनीयर्स प्रायव्हेट लिमिटेड (सह-अर्जदार)

सेंट जोसेफ शाळा, डोंबिवली (पूर्व), डोंबिवली-४२१२०३.

लॉट क्र. एक्स-७/४, १ला मजला, मिलाप नगर, एमआयडीसी फेज II

आमच्या नावे तम्ही निर्माण केलेल्या खालील तारणांवर अंमलबजावणी करणे भाग पडेल.

hanging Rules Changing Lives रोड, हरि निवास सर्कल, नौपाडा, ठाणे (पश्चिम) ४००६०२

गिरिजा राजन पणिकर (सह-अर्जदार)

नियंत्रण कार्यालय : वन इंडिया बुल्स सेंटर, टॉवर रबी, ६ वा मजला, ८४१, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई-४०००१३. राष्ट्रीय प्रचालन केंद्र : टेक्निप्लेक्स-१, ९ वा मजला, वीर सावरकर फ्लायओव्हर लगत, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२.

PUBLIC NOTICE

This is to notify that Mr. Muku Shashikant Dholakia is applying for Proceeded for said transfer.

Adv. Arun G. Deshmukh REGD. No. 11252, B.Com., LLB. ADVOCATE HIGH COURT NOTARY GOVT. OF INDIA Office: Shop No. 1, Vinavak Darshar Dadar (W), Mumbai-400 028

एनपीएची तारीख

आणि थकबाकी

रक्कम

एनपीए तारीख

09/06/2079

एकूण रक्कम

190.025.88.32

29.09.2029

रोजीस थकीत

सही / -, प्राधिकृत अधिकारी

पंकज भगत, आरबीएल बँक लि.

मिळकतीचा पत्ता

फ्लॅट क्र. ५०३, ५ वा मजला, ए विंग, सेफायर मुकुल पाम, कमलाकर नगर,

लॅट क्र. ४०१, ४ था मजला, बी विंग, श्रमिक सीएचएस, प्लॉट क्र. १७,

सेक्टर - २०, अपना बाजार जवळ, खारघर, पनवेल, रायगड, रायगड, महाराष्ट्र

न्तॅट क्र. २०२, २ रा मजला, बी विंग, साई अश्विनी कॉम्प्लेक्स, भोईर अर्ल

लॅट क्र. ७०६, ७ वा मजला, प्रथमेश व्ह्यू ईंडन पार्क, अन्नपुर्णा इस्टेट, इंद्रलोव

म्लॅट क्र. ०२, तळमजला, सोमनाथ कॉम्प्लेक्स, सर्व्हे क्र. ५१, रेवदंडा

फ्लॅट क्र. १०६, १ ला मजला, स्ट्रॉबेरी बिल्डिंग, मोतीराम ग्रीन्स, मोतीराम लेक

'एम_मशीनचे_नाव : डीबीएस पंचर एपी_मॉडेल_नं : व्हिक्टर २डी एपी_इनव्हाईस_क्र.:००४/१७/टी - १२९७''

न्तॅट क्र. १०१, १ ला मजला, बिल्डिंग क्र. बी-२, सुमंगल सीएचएसएल, गाव

सँडर, फिलिप्स कंपाऊंड, डी मार्ट समोर, वसई, पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र

फ्लॅट क्र. १०७, १ ला मजला, न्यू मथुरा पॅलेस सीएचएसएल, गोडदेव गाव, गोडदेव तलाव जवळ, गोडदेव फाटक रोड, भाईंदर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र –

म्लॅट क्र. ३०१, ३ रा मजला, ए विंग, त्र्यंबकेश्वर गार्डन सीएचएसएर

आपटेवाडी जवळ, शिरगाव, बदलापूर (पू), ठाणे, महाराष्ट्र - ४२१५०३

बी, उल्वे, ठाणे, रायगड महाराष्ट्र - ४००७०७

खारवी बदलापुर, पूर्व, ठाणे, महाराष्ट्र - ४२१५०३

मुंबई उपनगर, महाराष्ट्र - ४०००५९

न्लॅट क्र. २०२, २ रा मजला, क्रिष्णा गोदाई, प्लॉट क्र. ३८, सेक्टर क्र. १०

लॅट क्र. ३०१, ३ रा मजला, बी विंग, बिल्डिंग क्र. १, सनशाईन हिल्स, राम

रहीम नगर जवळ, एव्हरशाईन सिटी, आचोळे, नालासोपारा पर्व, ठाणे, महाराष्ट

न्तॅट क्र. १०६, १ ला मजला, साई श्रृती ई विंग, उषाकिरण कॉम्प्लेक्स जवळ

फ्लॅट क्र. ६०४. ६ वा मजला, बी विंग, ओशिनिया क्लस्टर क्र. १०. कासा

रिओ, लोढा हेवन समोर, कल्याण-शिळ रोड, डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र

फ्लॅट क्र. १०४, १ ला मजला, शिरीन पार्क, दिलकाप कॉलेज रोड, ममदाप्र

फ्लॅट क्र. ३०७, ३ रा मजला, माऊली रेसिडेन्सी-१ बी विंग, नेवाली गाव पनवेल, रायगड, रायगड, महाराष्ट्र – ४१ ०२०६

स्किम कोड ३११, पी एम जी पी पोलिस स्टेशन जवळ, मानखुर्द पश्चिम, मुंबई

. फ्लॅट क्र. ३०३, तिसरा मजला, बिल्डिंग ए कॉझी होम्स, गट क्र. १९४

फ्लॅट क्र. १०९, १ ला मजला, बालाजी आश्रय, अंबुजा सिमेंट फॅक्टरी जवळ,

मोहगाव, तारघर, पनवेल, तारघर, पनवेल, नवी मुंबई, महाराष्ट्र - ४१०२०६

फ्लॅट क्र. ५०६, ५ वा मजला, डी विंग, कासा व्हिंटो, लेकशोर ग्रीन्स, खोनी

हिस्सा क्र. १/१/३४७३, प्लॉट क्र. १७, सर्व्हे क्र. १८२, भगवान शाळेजवव

क्लॅट क्र. २०४, २ रा मजला, इमारत क्र. डी-१०, छाया निवास, आंबट-गोड

मैदानासमोर, तारापूर रोड, साळगाव, पास्थळ, बोईसर पश्चिम, ठाणे, महारा

म्लॅट क्र. ५०२, ५ वा मजला, ए विंग, ब्रेनफोर्ड को.ऑप.हाऊ. सोसा.

फ्लॅट क्र. १०३, १ ला मजला, ए विंग, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, आर के हॉटेल

नवळ, चंदनसार रोड, कोपरी गाव, विरार पूर्व, ठाणे, महाराष्ट्र - ४०१३०५

फ्लॅट क्र. ३०२, ३ रा मजला, बी विंग, तुलसी आश्रय, ध्रुव रेसिडेन्सी जवळ, पाषाणे गाव रोड, वांगणी रोड, वांगणी पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०३

फ्लॅट क्र. ००२, तळमजला, ए विंग, मंगलमुर्ती अपार्टमेंट, अरिहंत कॉम्प्लेक्स तांदुळ बाजार जवळ, चंदनसार रोड, विरार पूर्व, ठाणे, महाराष्ट्र – ४०१३०३

फ्लॅट क्र. ७०७, ७ वा मजला, ई विंग, गोल्डन व्हॅली, बार्वी डॅम रोड,

(प्राधिकृत अधिकारी)

सोनीवलीगाव, बदलापुर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र - ४२१५०३

हिरानंदानी इस्टेट, ठाणे, पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र - ४००६०

नाका जवळ, डोंबिवली पूर्व, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र - ४२१२०४

धानोरा रोड, विठ्ठल नगर, बीड, महाराष्ट्र, बीड, महाराष्ट्र - ४३१५१५

वाघोली, आन्हाळवाडी रोड पुणे, पुणे महाराष्ट्र - ४१२२०७

दीपक हॉस्पिटल जवळ, मीरा रोड पूर्व, ठाणे, महाराष्ट्र - ४०११०७

ताडोबा मंदिराजवळ, वाशिंद पूर्व, शहापूर, ठाणे, महाराष्ट्र - ४२१६०१

कॉम्प्लेक्स च्या पुढे भाईंदर - पू, ठाणे, महाराष्ट्र - ४०११०

शाळेजवळ, रेवदंडा, अलिबाग, रायगड, महाराष्ट्र - ४०२२०२

व्ह्यू जवळ, बदलापूर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०३

बदलापूर ठाणे, महाराष्ट्र - ४२१५०३

८०१२०२

म्लॅट क्र. ४०१, ४ था मजला, बैतुल अन्सारी हाईटस्, गयबी नगर, नागाव, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र – ४२१३०२

कोटक महिंद्रा बँक लि

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सिक्युरिटायझेशन सूचना

आम्ही, आरबीएल बँक लिमिटेड, **खालील रकाना क्र. २ मधील कर्जदार आणि सहकर्जदारांचे** तारण धनको तुम्हा सगळ्यांना कळवित आहोत की, तुमचे

खाते मुद्दल आणि व्याजाचे प्रदान/परतावा करण्यास तुम्ही कसूरवार ठरल्याने ०९/०७/२०२१ रोजी आमच्या खात्यामध्ये नॉन परफॉर्मिंग अकाऊंट म्हणून

वर्गीकृत करण्यात आले आहे. एकूण रक्कम रु. ८९,९४,३८७.०१<mark>- (रुपये एकोणनव्वद लाख चौऱ्याणव हजार तीनशे सत्याऐंशी आणि पैसे एक मात्र)</mark>

आम्ही वारवार मागणी करनही तुम्ही तुमच्या खात्यामधील थकीत रक्कम चुकती केलेली नाही आणि तुम्ही तुमचे दायित्व सोडविलेले नाही. त्यामुळे आम्ही सदर

स्चना तारखेपासन ६० दिवसात संपूर्ण तुमचे दायित्व सोडविण्यासाठी वरील रकमेसह एकत्रित संविदात्मक दराने प्रयोज्य पढील व्याज. खर्च. प्रभार इतर पैसे प्रदान

करण्यासाठी मागणी करणारी २७/०७/२०२१ रोजीस सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिट

गहाण मिळकतीचे वर्णन

_____ मिळकतीचे मालकः राजन कुट्टप्पा

पणिकर आणि गिरीजा राजन पणिकर-

मौजे कटाई, चेक नाका जवळ, कल्याण

शिळ रोड, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे

४२१२०४ येथे स्थित ओम वैभव नगरी को-

ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड अशा

मोजमापित बिल्टअप क्षेत्र १७७५ चौ.फूट

प्तीमाबध्दः पूर्वेसः कोलेगाव रोड द्वारे,

दक्षिणेसः एमआयडीसी पाईप लाईन द्वारे,

पश्चिमेसः कांतिलाल पी. पाटिल यांच्य

मिळकतीद्वारे, उत्तरेसः स.क्र. ६६, वैभव

ज्ञात सोसायटीमधील बंगला क्र. सी-७

धारक रहिवासी मिळकत.

नगरी द्वारे.

आता आरबीएल बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी याद्वारे तुमचे संपूर्ण दायित्व सोडविण्याकरिता नियमान्वये पुरविल्यानुसार वरील मागणी सूचनेचा मजकूर याद्वारे

प्रकाशित करीत आहेत, कसूरवार ठरल्यास आम्हाला पुढील कोणत्याही संदर्भाशिवाय सदरहू अधिनियमान्वये दिलेला कोणताही किंवा सर्व अधिकार वापरुन

कृपया नोंद घ्यावी की, सदर प्रकाशन हे कायद्यान्वये सदर वित्ताच्या कर्जदार आणि हमीदारांच्या विरोधात आरबीएल बँकेला उपलब्ध असलेले उपाय आणि हक्काला

. ाधा येऊ न देता करण्यात आले आहे. तुम्हाला पुढे नोंद घेण्याची विनंती करण्यात येते की, सदरहू अधिनियमाच्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला आमच्या पूर

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड :

त्तेक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) इ.ल्स, २००२ च्या नियम ३(१) सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,

२००२ च्या कराम १३(२) अन्वये, निम्मस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायबेशन अँण्ड फिक्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँण्ड एफोसंमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अँक्ट, २००२ (सदर अँक्ट) अन्वये दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉपरिशन लि. (डीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर अँक्टच्या कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटररेस्ट (एन्फोसंमेंट) रु.ल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सदर् अँक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी करून खालील कर्जदारांना ('सदर कर्जदार') त्यांना जारी केलेल्या

संबंधित सूचनामध्ये नमूद केलेल्या रकमांची परतफेड करण्यास सांगितले होते. वरील बाबतीत, याद्वारे पुन्हा एकदा सदर कर्जदारांना सूचना देऊन हथा सूचनेच्या प्रसिद्धीपासून ६० दिवसांत खाली दर्शवलेली रककम, दिलेल्या तारखे(खां) पासून प्रदानाच्या आणि किंवा वसुलीच्या तारखेपर्यंत, सदर कर्जदारांनी केलेल्या कर्ज करार आणि अन्य कोणत्याही दस्तावेजांतर्गत देय असलेल्या सदर मागणी सूचनेत दिलेल्या तपशिलाप्रमाणे पुढील व्याजासह डीएचएफएलला प्रदान करण्यास सांगण्यात येते. कर्जाच्या नियत परतफेडीसाठी तारण महणून सदर कर्जदारांनी अनुक्रमे खालील मालमत्ता

एनपीए तारखेसह मागणी

सूचनेची तारीख आणि रक्कम

ou-ou-2028 /F. 820E020

(रु. अठरा लाख शहात्तर हजार सातशे वीस मात्र) एनपीए (१०-०४-२०२०)

(रु. अठरा लाख पंचाहत्तर हजार सहाशे तेरा मात्र)

एनपीए (०९-०२-२०२१)

(रु. अठरा लाख पंचाहत्तर हजार पाचशे शह्याऐंशी मात्र)

एनपीए (१०-१२-२०२०)

(रु. अठरा लाख त्र्याहत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी मात्र)

एनपीए (०९-०१-२०२१) १७-०५-२०२१ / रु. १८६९९२१/

(रु. अतरा लाख एकोणसत्तर हजार नऊशे एकवीस मात्र)

00-04-2028 /F. 86E848E/-

(रु. अठरा लाख चौसष्ट हजार पाचशे शह्यात्रव मात्र)

(रु. अठरा लाख त्रेसष्ट हजार नऊशे अठरा मात्र)

एनपीए (०९-०२-२०२१)

०७-०५-२०२१ / ह. १८५६३५७/

एनपीए (०९-०२-२०२१)

१ ७-०५-२०२१ / रु. १८५१२०९/-(रु. अठरा लाख एकावन्न हजार दोनशे नऊ मात्र)

एनपीए (१०-१२-२०२०)

(रु. अठरा लाख अट्टेचाळीस हजार आठशे सहा मात्र)

एनपीए (१०-१२-२०२०)

1x583x\8 # \x505-90-90

(रु. अठरा लाख शेहेचाळीस हजार एकशे चोवीस मात्र) एनपीए (११-०३-२०२१)

०७-०५-२०२१ / रु. १८४२५९०/-(रु. अठरा लाख बेचाळीस हजार पाचशे नव्बद मात्र)

एनपीए (१०-१२-२०२०)

०७-०५-२०२१ /ह. १८३९८०६/

(रु. अठरा लाख एकोणचाळीस हजार आठशे सहा मात्र)

एनपीए (११-०५-२०२०)

9-04-२०२१ / ह. १८३८४५२/

(रु. अठरा लाख अडतीस हजार चारशे बावन्न मात्र)

एनपीए (०९-०१-२०२१)

०७-०५-२०२१ / र. १८३३२३६/-(रु. अठरा लाख तेहतीस हजार दोनशे छत्तीस मात्र)

एनपीए (०९-०१-२०२१) ०७-०५-२०२१ / रु. १८३१६७७/-

(रु. अठरा लाख एकतीस हजार सहाशे सत्त्याहत्तर मात्र)

एनपीए (१०-१२-२०२०)

०७-०५-२०२१ / इ. १८२८९८७/

(रु. अठरा लाख अठ्ठावीस हजार नऊशे सत्याऐंशी मात्र)

एनपीए (०९-०१-२०२१)

०७-०५-२०२१ / रु. १८२३१६२/-(रु. अठरा लाख तेवीस हजार एकशे बासष्ट मात्र) एनपीए (१०-१२-२०२०)

०७-०५-२०२१ /रु. १८२०३६७ /-(रु. अठरा लाख वीस हजार तीनशे सदुसष्ट मात्र)

एनपीए (११-०५-२०२०)

०७-०५-२०२१ /ह. १८१९६५४/

(रु. अठरा लाख एकोणीस हजार सहाशे चौपन्न मात्र)

एनपीए (१०-१२-२०२०)

06-04-5058 /£. \$<\$5\$\$</-

(रु. अठरा लाख बारा हजार एकशे अठरा मात्र)

०७-०५-२०२१ /ह. १८०६५६५/

(रु. अठरा लाख सहा हजार पाचशे पासष्ट मात्र)

१७-०५-२०२१ /इ. १८०४४४०/

(रु. अठरा लाख चार हजार चारशे चाळीस मात्र)

06-04-5058 / E. 8688368/

(रु. सतरा लाख नव्यात्रव हजार तीनशे एकोणसत्तर मात्र)

एनपीए (०९-०२-२०२१)

१७-०५-२०२१ / रु. १७९९११३/-

(रु. सतरा लाख नव्यात्रव हजार एकशे तेरा मात्र)

एनपीए (१०-१२-२०२०)

१७-०५-२०२१ /इ. १७९५२५२/-

(रु. सतरा लाख पंच्यान्नव हजार दोनशे बावन्न मात्र)

एनपीए (११-०३-२०२१)

06-04-5058 / F. 8688680/-

(रु. सतरा लाख चौऱ्यात्रव हजार सातशे नव्वद मात्र) एनपीए (१०-१२-२०२०)

०७-०५-२०२१ /रु. १७९३८३४/-(रु. सतरा लाख त्र्यात्रव हजार आठशे चौतीस मात्र)

एनपीए (१०-१२-२०२०)

०५-२०२१ /ह. १७९२४००

एनपीए (११-०३-२०२१)

(रु. सतरा लाख ब्यान्नव हजार चारशे मात्र)

१७-०५-२०२१ / इ. १७७५६३५ /

(रु. सतरा लाख पंचाहत्तर हजार सहाशे पस्तीस मात्र)

एनपीए (१०-१२-२०२०)

हर वरीलप्रमाणे डीएचएफएलला प्रदान करण्यात सदर कर्जदारांनी कसूर केली तर, डीएचएफएल ॲवटच्या कलम १३(४) व प्रयोज्य नियमान्यये वरील तारण मत्ताविरुद्ध सर्वस्वी सदर कर्जदारांच्या खर्च

रण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्ती सदर ॲक्ट किंवा त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या तरतुर्दीचे उछुंघन करतील किंवा तसा प्रयत्न करतील तर ते ॲक्ट अन्वये तरतूद केल्याप्रम

आणि परिणामांच्या जोखीमीवर कारवाई करेल. ॲक्ट अन्वये सदर कर्जदारांना, डीएचएफएलकड्न लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे उपरोक्त मत्तांचे हस्त

०७-०५-२०२१ /ह. १८७३९८४

ाष्ट्रीय कार्यालय: एचडीआयएल टॉक्स, बी-विंग, ६ वा मजला, अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ शाखा कार्यालय: थिरन बाग, बिल्डिंग ''ए'', तळमजला आणि १ ला मजला, ऑक्सस बैंकेच्या बाजूला, मोनालिसा बिल्डिंग समोर, आह

लेखी सहमतीशिवाय वरील तारण मत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा मार्गाने हस्तांतरण किंवा वरील तारणांसह व्यवहार किंवा निकाली काढण्यापासू

आरबीएल बॅक लिमिटेड

transfer of flat namely "901, Aditya Elegance, T. H. Kataria Marg, Matunga (West), Mumbai-400 016" as son 8 legal heir of Deceased Society Membe namely Late Sharda Shashikan Dholakia. If anyone has interest in the said flat he should notify to me within 15 days or else the flat would be DATED: 06.08.2021

> उत्तर किंवा त्या दिशेस • सीटीएस क. ११६ आणि ११७ पूर्व किंवा त्या दिशेस : सीटीएस क्र. १६५ (पा.) शालिमार फ्यूअल स्टेशन दक्षिण किंवा त्या दिशेस : डॉ. चोईतराम गिडवानी मार्ग रोड पश्चिम किंवा त्या दिशेस : सीटीएस क्र. १६६–ए सुप्रिम इपिटोमी बिल्डिंग तारीख : ०९/०८/२०२१

ओम त्रिमुर्ती सीएचएस, २/४९, सायन ट्रॉम्बे रोड, मुंबई : ४०० ०२२



जाहीर सूचना– नामाधिकाराचा तपास

माझे अशिल, **मे. ट्रिसिटी रिॲल्टी एलएलपी** यांच्या सूचने अंतर्गत सूचना घ्यावी की, मी **श्री. अमरीक सिं**ग

अलग (मालक - १) आणि श्री. अवतार सिंग दिवानचंद अलग (मालक - २) यांच्याशी संबंधित एक

मदर जमीन (परिशिष्टामध्ये अधिक सविस्तर विवरणीत) च्या संदर्भातील ७/१२ मालक-१ यांच्या नावे आहे आणि

सदर जमीन (परिशिष्टामध्ये अधिक सविस्तर विवरणीत) च्या सदंर्भातील भाडेपद्राधारण हक्क मालक-२ यांच्या नाव

गच्या कोणत्याही भागावर किंवा त्या संदर्भात, आणि/किंवा त्या संदर्भातील कोणत्याही नामाधिकार

वेलेखामधील किंवा त्याचे वारसा, शेअर, विक्री, प्रसंविदा, अदलाबदल, बक्षिस, गहाण, प्रभार, धारणाधिकार,

कुळवहिवाट, परवाना, ताबा, भार, अंत्यदान, सुविधाधिकार, ताबा, भोगवटा, निर्वाह, विकास हक, संयुक्त

पक्रम, कोणत्याही न्यायालयाचा हुकूम किंवा आदेश, किंवा कोणताहली करार, मुखत्यारनामा, किंवा अन्य

ऱ्यांनी त्याच्या पृष्ठचर्थ दस्तावेजी पुराव्याच्या प्रमाणीत सत्य प्रतींसह लेखी स्वरूपात **वकील तन्वीर सबलोक**

advocatetanveersablok@gmail.com) यांना आणि निम्नस्वाक्षरीकारांना प्रत्यक्ष प्रतीच्या स्वरूपात सदर

नुचना प्रकाशनाच्या तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, अश

नामाधिकार, हितसंबंघ, दावा, धारणाधिकार किंवा मागणी असल्यास तो त्यागित आणि/किवा परित्यागित समजल जाईल आणि आमचे अशिल मे. ट्रिसिटी रिॲल्टी एलएलपी यांच्यावर तो बंधनकारक असणार नाही.

उपरोक्त संदर्भित परिशिष्ट (सदर जिमनीचे वर्णन) बाधवली गाव, तालुका कुर्ला आणि जिल्हा मुंबई उपनगर, मुंबई : ४०००७१ येथे स्थित मोजमापित १४०० चौ. मी.

चा प्लॉट ए (फाईल क्र. ३३८९/२०१९ अन्वये बृ.मुं.मनपा द्वारे मंजूर लेआऊटमध्ये) असलेल्या सर्व्हे क्र. १४ हिस्सा क्र. १(पार्ट), सीटीएस क्र. १६५ (पा.) धारक जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग, पुढीलप्रमाणे सीमाबध्य

ज्यांच्या संदर्भाशिवाय सदर जिमनीच्या संदर्भातील वाटाघाटी पुर्ण केल्या जातील आणि असा कोणताही हक,

र्याही स्वरूपांचा कोणताही हक्क, नामाधिकार, हितसंबंध, लाभ, दावा, धारणाधिकार किंवा मागणी असल्यास

प्रोप्रायटरीच्या **मे. नटराज कॅटरर्स**च्या नामाधिकारांचा तपास करीत आहे.

SITI NETWORKS LIMITED

Corp. Office: UG Floor, FC 19 & 20, Sector 16A, Film City – 19, Noida – 201301, U.P. **Regd. Office:** Unit No.38, 1st Floor, A Wing, Madhu Industrial Estate, P.B. Marg, Worli, Mumbai -400013 E-mail: csandlegal@siti.esselgroup.com, CIN: L64200MH2006PLC160733

Website: www.sitinetworks.com; Tel: 0120-4526700 **NOTICE**

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, the 13th day of August, 2021, inter-alia, to consider, approve and take on record the Un-Audited Financial Results of the Company, both on standalone and consolidated basis, for the first quarter of the financial year 2021-22 and three months ended on June 30, 2021.

The information contained in this notice is also available on the website of the Company i.e. www.sitinetworks.com and the website of the Stock Exchanges where the Company's shares are listed i.e. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

For SITI Networks Limited

Suresh Kumar

Company Secretary & Compliance Officer Place: Delhi Date: August 7, 2021 Membership No. ACS14390

जाहीर सूचना

१. मे. युरो मर्चंडाईज (इं) लि., (उत्तरवादी क्र. १) रा/येथे :- युरो हाऊस, चिंचोली बंदर रोड, इनॉरबिट मॉलच्या मागे, मालाड पश्चिम

श्री. परेश के. शाह (उत्तरवादी क्र. ५)

रा/येथे: - २/१५७, नारायण सदन, रोड क्र. ५, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०००५७.

श्री. प्रतिक कुमार शाह, (उत्तरवादी क्र. ६)

रा/येथे :- वखारीया होऊस, ३रा मजला, ५३, बोहरा बाझार स्ट्रिट, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ मे. युरो डेकोर प्रा. लि., (उत्तरवादी क्र. ८)

का./येथे :- युरो हाऊस, चिंचोली बंदर रोड, इनॉरबिट मॉल, मालाड (पश्चिम) मुंबई - ४०० ०६४.

मे. युरो सिरॅमिक्स लि., (उत्तरवादी क्र. ९) का./येथे :- युरो हाऊस, चिंचोली बंदर रोड, इनॉरबिट मॉलच्या मागे, मालाड पश्चिम

> संदर्भ : मंबर्ड येथील न्यायव्यवस्थेच्या उच्च न्यायालयात सर्वसाधारण मूळ दिवाणी न्यायाधिकरण लवादी संदर्भ क्र. एआरबी/सीओएस/०९/२०१३

वाणिज्यिक अंमलबजावणी अर्ज (एल) क्र. ५ सन २०१७ (पुन:स्थापनेकरीता)

चेंबर आदेश क्र. २३८ सन २०२० ... अर्जदार दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि.

यांच्या प्रकरणात

मे. युरो मर्चंडाइज (इं.) लि. आणि अन्य

प्रकाशनाद्वारे सुनावणीकरीता आदेशावर सुचना सूचना घ्यावी की, उपरोक्त नामित दावेदारांनी लवादी संदर्भ क्र. एआरबी/सीओएस/०९/२०१३ मध्ये पारित निवाडा दिनांक ६ मार्च, २०१४ च्या निष्पादनाकरीता उत्तरवंविरुध्द अमलबजावणी अर्ज दाखल केला आहे. जेव्हा उक्त प्रकरण उपरोक्त अर्जाच्या सूचनेच्या सेवेकरीता लर्नेड मास्टर यांच्यासमोर सुनावणीकरीता भाले. तेव्हा दिनांक १५ जलै. २०२१ च्या आदेशान्वये प्रोथोनॉटरी आणि सिनियर मास्टर, मंबई उच्च न्यायालय यांनी दावेदारांना पर्यायी सेवेद्वारे म्हणजेच वृत्तपत्रामधील प्रकाशनाद्वारे राज्यामध्ये वितरण करुन

उत्तरवादींना सूचना देण्यास परवानगी दिली. याद्वारे कळविण्यात येते की, उत्तरवादींची इच्छा असल्यास ते

व्यक्तीश:, त्यांच्या काऊंसेल/विकलांद्वारे किंवा त्यांच्याद्वारे नियुक्त अन्य कोणत्याही व्यक्तीद्वारे सुनावणीकरीता हजर राह शकतात. उत्तरवादींच्या अनुपस्थितीत या प्रकरणी सुनावणी केली जाईल आणि यांच्या अपरोक्ष निर्णय दिला जाईल. मे. सी.के. लिगल अर्जदाराकरीता वकील

४५बी, ४था मजला, युसूफ बिल्डिंग, व्ही.एन. रोड, एम.जी. रोड, फ्लोरा फाऊंटन, हुतात्मा चौक, फोर्ट, मुंबई - ४०० ००१

PUBLIC NOTICE IN THE COURT OF MEMBER,

M. A. C. T., YAVATMAL, TALUKA & DISTRICT YAVATMAL (MAHARASHTRA STATE)

Notice to show cause (General form) Sch. 1, App H Form 4)

M.A.C.P. No. 207/2017 Fixed For: 27/09/2021 Mahadeo Revansiddh Javaskar

> --- Vs ---Asif Patel Arif Patel+2

Non Applicants Non-Applicant : Darshandingh S/o Arif Patel, R/o. NL 6 B9, Plot 13, Green Appartment, Hanuman Mandir Marg, Near Hanuman Mandir, Sector No.I, Nerul Mumbai, Nerul 3 Thane

WHEREAS the abovenamed applicant Smt. Kalawati Vishwanath Shriwas has made an application to this tribunal, for compensation U/s 166 of M. V. Act 1988.

You are hereby warned to appear in this Court in person or by a pleader duly instructed on the **27/09/2021 at 11.00** O'clock in the forenoon, to show cause against the application failing wherein, the said application will be heard and determined exparte.

Also take notice that in default of your filing an address for service on or before the date mentioned your liable to have your defense struck out.

Given under my hand and the seal of the Courtthis 28 day July of <u>2021</u>.

Superintendent District Court-2, Yavatmal

रविंदकमार एस. यादव एम.ए, एलएल.एम वकील, उच्च न्यायालर द्वारा गिरिश पी. जैन ॲण्ड कं १०१-१०२, पीस हेव्हन, एन.एम.काळ मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, मे. प्रार्थना निर्माण

राहणार ४६१-सी. प्रभा स्मती बिल्डिंग. भाऊ दाजी रोड

माटुंगा (म. रे.), मुंबई - ४०० ०१९ येथे आणि **श्रीपा**त

बाबुलाल जैन, राहणार ४०१/ए, शांतीकमल सी.एच.एस., डॉ. बी.ए. रोड, बावला कंपाऊंड,

व्होल्टास हाऊसच्यासमोर, चिंचपोकळी पूर्व, लालबाग

मुंबई ४०००१२ येथे यांच्या द्वारे पार्टनरशीप ॲक्ट

९९३२ अंतर्गत नोंदणीकृत भागीदारी संस्था, ते खालील

..... लिखित परिशिष्टामध्ये अधिक सविस्तर विवरणीत आणि

माटुंगा विभागाच्या सी.एस. क्र. ४८६/१० धारक आणि

माटुंगा इस्टेटच्या प्लॉट क्र. ३१ (उत्तर) धारक मिळकतीच्या संदर्भातील (''सदर मिळकत'')

त्यावरील कोणत्याही भागावर किंवा भागीदार किंव

भूतपूर्व भागीदार म्हणून किंवा त्यांचे अभिहस्तांकिती

किंवा उपरोक्त नामित भागीदारांच्या शेअर्समधील किंव

त्याच्या कोणत्याही भागाचे किंवा अन्य कोणत्याही प्रकार

कोणताही दावा किंवा हक्क जसे की, वारसाहक्क, शेअर

विकी करार गहाण भाडेपदा धारणाधिकार परवाना

बक्षीस, ताबा, अदलाबदल, प्रभार, प्रलंबित वाद

निर्वाह, सविधाधिकार, न्यायालय आदेश किंवा भार

नामधिकार विलेखाच्या सुकृताद्वारे कसलेही किंवा

अन्यकाही दावे असल्यास त्यांना याद्वारे

निम्नस्वाक्षरीकारांना तशा दाव्याच्या लिखित सर्व पूरव

कागदपत्रासह या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून ११

देवसांच्या आत कळविण्यासाठी बोलविण्यात येत आहे

कसर केल्यास. तशा व्यक्तींचे दावे जर असल्यास

स्वेच्छेने परित्यागित, त्यागित समजले जातील आणि

उपरोक्त संदर्भित परिशिष्ट

''भारत मेंशन'' म्हणून ज्ञात त्यावर उभारलेल्य इमारतीसह मुंबईच्या शहर आणि बेटाकरीता सर्व्हे नोंदर्ण

(आर.पी.कार्ड) अनुसार ११४९.९२ चौ. मी. आणि अभिहस्तांकन विलेख दिनांक १० जून, २००२ अनुसार

मोजमापित १६९१.२२ चौ. मी. च्या माटुंगा विभागांच

कॅडस्टल सर्व्हे क्र. ४८६/१० धारक आणि माटंग

स्टेटच्या प्लॉट क्र. ३१ (उत्तर) धारक मिळकतीच्य

संदर्भातील भाडेपडाधारक हक आणि सीमाबध्द असे

उत्तरेस ब्राम्हण वाडा रोड, पुर्वेस सदर इस्टेटीचा प्लॉट क्र.

३०, दक्षिणेस सदर इस्टेटीचा अंशत: प्लॉट क्र. ३३

पश्चिमेस भाऊ दाजी रोड.

ठिकाण : मुंबई

आप्रच्या अशीलांका बंधनकारक अमणार नाहीत

किंवा त्याच्या/तिच्या/त्यांच्या ताब्यातील

भाडेपट्टाधारक हकाचे पट्टेदार म्हणून हक्कदार आहेत.

विक्री सूचना

सिक्स्थ डायमेंशन प्रोजेक्ट सोल्यूशन्स लिमिटेड - परिसमापनात

न्सॉल्व्हन्सी ॲण्ड बॅकरप्टसी कोड, २०१६ (''कोड'') च्या तरतुर्दी अंतर्गत **सिक्स्थ डायमेंशन प्रोजेक्ट** सोल्यूशन्स लिमिटेड (परिसमापनात) च्या मत्तेच्या ई-लिलावाकरीता बोली मागविणारी सचना ७/०८/२०२१ होती. परिसमापकांनी बोली सादरीकरणाची शेवटची तारीख ६ दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून, बोली सादरीकरणाची वाढविलेली शेवटची तारीख दि. १३ ऑगस्ट, २०२१ आहे आणि ई-नलावाची तारीख आणि वेळ : १८ ऑगस्ट, २०२१ रोजी दु. ०३.०० वा. ते सायं. ०५.०० वा. पर्यंत आहे. सिक्स्थ डायमेंशन प्रोजेक्ट सोल्यूशन्स लिमिटेड (परिसँमापनात) च्या मत्तेच्या ई-लिलावाकरीता याद्वारे बोली मागविण्यात येत आहेत.

विस्तारीत विक्री सूचना आणि ई-लिलाव दस्तावेजांकरीता कृपया भेट द्या :

https://insolvencyandbankruptcy.in/public-announcement/

संतनू टी रे सिक्स्थ डायमेंशन प्रोजेक्ट सोल्युशन्स लिमिटेड चे परिसमापक आयबीबीआय नों. क्र. : आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन००३६०/

जाहीर सूचना

१) श्री. मुकेश पोपटलाल देवानी आणि २) सौ. आशा मुकेश देवनानी यांनी सर्व भारांपासून मुक्त ग्रामपंचायत हाऊस क्र.१६९१/२५ धारक त्यावरील बांधकामीत अंतरिक्ष लॉगीपार्कच्या वेरहाऊस/इमारत क्र.ए/२ मधील मोजमापीत ६२४१ चौ.फु.बिल्ट अप क्षेत्र गाळा क.१०/सी अशा वेरहाऊस/गोडाऊन सह नोंदणीकृत जिल्हा ठाणे आणि उप-नोंदणीकृत जिल्हा व तालुका भिवंडी, डोहळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतीला गाव डोहळे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथेस्थित अलेले व वसलेले एकूण मोजमापीत ४६४ चौ.मीटर्समधील १) मोजमापीत ४०० चौ.मीटर्स, सर्वे क्र.११८, हिस्सा क्र.१ चा उर्वरित भाग आणि २) मोजमापीत ६४ चौ.मीटर्स, सर्वे क्र.११८, हिस्सा क्र.२/सी च्या उर्वरित भाग बिनशेतीची जिमनीचे ते सर्व भाग व विभाग(सदर मिळकत) ही आमच्या एका अशीलांना विक्री करण्याचे

याद्वारे सूचना देण्यात येते की, जर कोणत्याही व्यक्तीला किंवा पक्षाला १)श्री. मुकेश पोपटलाल देवानी आणि २) सौ. आशा मुकेश देवनानी यांच्या मालकीची सदर मिळकतीच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा कोणताही हक्क, दावा किंवा मागणी जसे की, वारसाहक, अंत्यदान, विक्री, हस्तांतर, ताबा, बक्षीस, विश्वस्त, भाडेपट्टा, परवाना, अदलाबदल, सुविधाधिकार, धारणाधिकार, गहाण, ताबा, कुळवहिवाट, जप्ती किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी त्यांचे दावे लिखित त्यावरील कागदोपत्री पूराव्यासह या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांना कार्यालय क्र. ३०४, ३रा मजला, मंगल भावना बिल्डिंग, पी.डी. हिंदुजा मार्ग आणि १४वा रोड जंक्शन, खार (प.), मुंबई ४०० ०५२ येथे कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, दावे जर असल्यास ते त्यागित आणि/किंवा ारित्यागित समजले जातील आणि आमचे अशील तसे दावे दुर्लक्षित करून व्यवह पूर्ण करतील.

दिनांक ९ ऑगस्ट, २०२१

लिलानी श्याम ॲण्ड कं. सही/ (श्याम लिलानी) प्रोप्रायटर वकील ॲण्ड सॉलिसिटर ईमेल: shyamalilani@gmail.com

...Applican

gebni

Emmessar Biotech & Nutrition Ltd.

NOTICE

will be held on Wednesday, September 15, 2021 at 10.30 am through Video Conference (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the business, as set out the Notice. Book Closure will be from Thursday, September 09, 2021 till Wednesday, September 15, 2021. E-Voting will be from Saturday, September 11 2021 from 9 am till Tuesday, September 14, 2021 to 5 pm

Circular No. 17 dated April 13, 2020 (thereinafter collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of AGM through VC or OAVM without the physical presence of Members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act 2013 and the SEBI (Listings Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2020-2021 is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and circular issued by SEBI dated May 12, 2020. Members may note that the Notice of AGM and Annual Report for the financial year 2020-2021 will also be available on the Company's website www.ebnl.org and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act 2013. The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all esolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM (e-voting). Detailed procedure for remote e-voting will be provided in the Notice of the AGM. Shareholders who have not updated their email ids and bank account details are requested to do so:

Registration of email/ID and Bank Account details:

In case the shareholders email ID is already registered with the Company's Registrar and share Transfer Agent (RTA)/Depositories, log in details for e-voting are being sent on the registered email address

details are requested to register the same in respect of shares held in demat form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by mail to Company's Registrar & Transfer Agent, M/s. Link Intime India Pvt Ltd on rnt.helpdesk@linkintime.co.in so as to enable the company to register the ame for sending the Notice of ensuing Annual General Meeting through email.

for Emmessar Biotech & Nutrition Ltd

MSR Ayyangar Place: Mumbai Date: August 06, 2021

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) **Competent Authority**

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963, MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai-400 051 Public Notice in Form XIII of MOF A (Rule 11(9) (e))

Before the Competent Authority Application No. 118 of 2021 Shree Swami Samartha Prasanna Oshiwara East Unit No. 1 Co-operative Housing Society Limited
Samartha Aangan Complex, Off K. I. Walawalkar Marg,

Oshiwara, Andheri (W), Mumbai-400 053 Versus) M/s. Samartha Development Corporation,

11-A, Suyash, Gokhale Road (North), Dadar, Mumbai-400 053

2) Shri Ashok D. Kulkarni-Chairman Shree Swami Samartha Prasanna Oshiwara East Unit No. 1 Co-operative Housing Society Limited, Samartha Aangan, Indra Darshan Sector 3, Andheri (W), Mumbai-400 053

Chairman/Secretary/Treasurer

Shree Swami Samartha Prasanna Oshiwara East Unit No. 3 Co-operative Housing Society Limited, (Samarth Deep)

PUBLIC NOTICE

Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above

The applicant has prayed for grant of Deed of Conveyance of the land admeasuring 19925.41 sq.mtrs. bearing C.T.S. No. 1/215, Survey No. 41 of Village Oshiwara, Taluka Andheri in Mumbai suburban District of

Mumbai in favor of the Applicant Society. The hearing in the above case has been fixed on 12.08.2021 at 3.00

p.m.
The Promoter/Opponent/s and their legal heirs if any, or any person/ authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 12.08.2021 at 3.00 p.m. before the undersigned together with any documents, he/she/they want/s to produce in support of his/her objection/claim/demand against the above case and the applicant/s is/are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the interested parties.

If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue/application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance/declaration/ order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order/certificate/judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

By Order

For District Deputy Registrar Co-operative Societies, Mumbai City (3), Competent Authority u/s 5A of the MOFA 1963

Managing Director

Regd. Office: Plot No. T-3/2, MIDC Area, Taloja – 410208, Dist. Raigad. Maharashtri Tel: 022-35661373/35664530 Email: enquiries@ebnl.org Site: www.ebnl.org Investors Grievance Email: investors@ebnl.org CIN No. L24110MH1992PLC065942

NOTICE is hereby given that Annual General Meeting (AGM) of the Company

In view of the Covid-19 pandemic, the Ministry of the Corporate Affairs (MCA), had vide its Circular No. 20 dated May 5, 2020 read with Circular No. 14 dated April 8, 2020 and

The shareholders who have not yet registered their email address or bank account